



**TTK Healthcare
LIMITED**

TTKH:SEC:SL:218:23

July 28, 2023

**BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001**

**National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Bandra Kurla Complex, Bandra East
Mumbai 400 051**

Scrip Code: 507747

Scrip Code: TTKHLTCARE

Dear Sirs,

Re : Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

We hereby inform you that the Post Offer Public Announcement on the delisting proposal was published in the newspapers viz., Business Standard (English daily), Business Standard (Hindi daily) and Mumbai Laksahdeep (Marathi) on Friday, the July 28, 2023.

We enclose the copy of the relevant page of the e-Paper, for your ready reference.

We hereby confirm that the said e-Papers are also made available on the website of the Company www.ttkhealthcare.com under Investor Relations.

Kindly take the above information on record.

Thanking you

Yours faithfully
For TTK Healthcare Limited

(S KALYANARAMAN)
Wholetime Director & Secretary

Encl.: a/a

FORTIS MALAR HOSPITALS LIMITED
 CIN: L85110PB1989PLC045948
 Registered Office: Fortis Hospital, Sector 62, Phase - VIII, Mohali, Punjab - 160062
 Tel.: +91-172-5096001, Fax: +91-172-5096002
 Email: secretarial.malar@malarhospitals.in, Website: www.fortismalar.com

NOTICE TO SHAREHOLDERS
TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND ("IEPF")

Notice is hereby given that pursuant to the provisions of Sections 124(6) and 125 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, ("the Rules"), the Company is required to transfer the Unclaimed Dividend amount for the Financial Year 2015-16 and the Equity Shares in respect of which dividend remains unclaimed for seven consecutive years w.e.f. financial year 2015-16 to the IEPF on October 28, 2023.

In compliance with the Rules, the notice is being sent to the latest available address of all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF. Details of such shareholders along with their folio number/ DP ID-Client ID is available on the website of the Company at www.fortismalar.com under "Investors Relations" section.

In case any shareholder(s) wishes to stop transfer of his/her shares/unclaimed dividend to IEPF, such shareholder(s) may claim his/her unclaimed dividend from the Company on or before **October 18, 2023**. Manner in which a shareholder can claim its unclaimed dividend is provided under the individual communication sent to the shareholders which is also available on the Company's website.

In case no communication is received from the concerned shareholder(s) by October 18, 2023 and in the manner provided in the notice sent to shareholders, the Company will transfer the unclaimed dividend amount and relevant Equity Shares to IEPF, without any further notice.

Any person whose shares/ dividend amount is transferred to the IEPF Authority may claim the shares/ dividend from IEPF Authority, pursuant to the provisions of Section 124 and 125 of the Act and the Rules made thereunder by submitting an online application in Form IEPF-5, available on the website www.iepf.gov.in and sending the original physical copy of the documents enumerated in Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact Company's Registrar and Transfer Agent, Kfin Technologies Limited Unit: Fortis Malar Hospitals Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032
 Email ID: inward.ris@kfinitech.com.

For Fortis Malar Hospitals Limited
 Sd/-
Sandeep Singh
 Company Secretary and Compliance Officer
 Date : July 27, 2023
 Place : Gurugram

GOVERNMENT OF TAMIL NADU
FINANCE DEPARTMENT
CHENNAI - 9

Auction of 20 & 30 years Tamil Nadu Government Stock (Securities)

1. Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated securities for an amount of **Rs.2000 crore** with **Twenty year** tenures and **Rs.2000 crore** with **Thirty year** tenures for an aggregate amount of **Rs.4000 crore**. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be yield based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on **August 01, 2023**.

2. The Government Stock up to 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a bank or a Primary Dealer.

3. Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on **August 01, 2023**.

a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.

b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.00 A.M.

4. The yield percent per annum expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.

5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on **August 01, 2023**. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on **August 02, 2023** before the close of banking hours.

6. The Government Stock will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly on **February 02 and August 02**. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007.

7. The stocks will qualify for ready forward facility.

8. For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification **674(L)/W&M-II/2023 & 675(L)/W&M-II/2023** dated **July 27, 2023**.

T.Udhayachandran
 Principal Secretary to Government,
 Finance Department, Chennai-9.
 DIPR / 867/DISPLAY/2023
 "செய்தனை வடந்து கத்திரும், அடைந்தோரும், சந்தனை புரிந்து சரித்திரும் படைப்போம்"

360 ONE WAM LIMITED (Formerly known as IIFL Wealth Management Limited)
 CIN: L74140MH2008PLC177884
 Regd. Office: 360 ONE Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.
 Tel: (91-22) 4876 5600 | Fax: (91-22) 4646 4706
 E-mail id: secretarial@360.one | Website: www.360.one

16th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE AND DETAILS THEREOF

Notice is hereby given that the Sixteenth Annual General Meeting ("AGM") of 360 ONE WAM LIMITED ("Company" and formerly known as IIFL Wealth Management Limited) will be held on Monday, August 21, 2023, at 3:00 p.m. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as will be set out in the Notice of the AGM ("AGM Notice") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and all other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") in this regard and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and all other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") in this regard (collectively referred as "MCA and SEBI Circulars").

In accordance with the MCA and SEBI Circulars, the AGM Notice along with the Annual Report of the Company for the financial year 2022-23, will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories. Members may note that the AGM Notice and aforesaid Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.360.one and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com. The physical copies of the Notice of AGM and the Annual Report will be provided to those Members who may request for the same.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on the resolutions set out in the AGM Notice. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Members are requested to note that they can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only. Members who have not registered their e-mail address will have an opportunity to cast their vote on the resolutions as set forth in the AGM notice through remote e-voting and e-voting. Accordingly, a detailed procedure (a) for remote e-voting and e-voting and (b) for participating in the AGM through VC / OAVM, for shareholders holding shares in dematerialized / physical mode, will be provided in the AGM Notice.

We encourage Members to support our commitment to environmental protection by choosing to receive the Company communication through e-mail. Accordingly, members are requested to register / update their e-mail addresses in the following manner:

a) Members holding shares in dematerialized form, who have not registered / updated their e-mail addresses are requested to register / update their e-mail addresses with their respective Depository Participants; and

b) Members holding shares in physical form are requested to register / update their e-mail addresses with Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company by writing an e-mail at rt.helpdesk@linkintime.co.in.

Only the Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Members are requested to intimate changes, if any, in their name, postal address, e-mail address, telephone / mobile numbers, bank account details, Permanent Account Number, nominations, power of attorney etc. to their Depository Participants in case the shares are held by them in dematerialized form and to Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company, in case the shares are held by them in physical form, in the manner as shall be detailed in the AGM Notice.

The AGM Notice will be sent to the Members in accordance with the applicable laws to their registered e-mail addresses in due course.

For 360 ONE WAM LIMITED
 (Formerly known as IIFL Wealth Management Limited)
 Sd/-
Rohit Base
 Company Secretary
 ACS: 21409

Place: Mumbai
 Date: July 27, 2023

SUPREME PETROCHEM LTD
 CIN: L23200MH1989PLC054633
 Regd. Office: Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093
 Tel. No.: 022-67091900/66935927 Fax No.: 022-40055681
 E-mail: investorhelpline@spl.co.in Website: <http://www.supremepetrochem.com>

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Particulars	(Rs. in Lakhs)			
	Quarter Ended		Previous Year Ended	
	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1 Total Income from Operations (Net)	1,22,514.63	1,38,685.32	1,48,539.61	5,28,720.47
2 Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	9,357.50	21,552.30	25,232.10	66,688.70
3 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,357.50	21,552.30	25,232.10	66,688.70
4 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6,926.29	15,980.69	18,914.79	49,813.78
5 Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other Comprehensive Loss (after tax))	6,913.55	15,937.11	18,909.00	49,770.20
6 Equity Share Capital	3,760.83	3,760.83	3,760.83	3,760.83
7 Other Equity (as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-	1,80,625.68
8 Earnings Per Equity Share of Rs.2/- each (Based on weighted average share capital)				
Basic	3.68	8.50	10.06	26.49
Diluted	3.68	8.50	10.06	26.49

Note
 The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results of the Company for the First Quarter Ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Unaudited Financial Results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website: www.supremepetrochem.com.

for Supreme Petrochem Ltd
 SD/-
M P Taparia
 Chairperson
 DIN 00112461

Place : Mumbai
 Date : 27-07-2023

POST OFFER PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF

TTK HEALTHCARE LIMITED
 FOR DELISTING OF EQUITY SHARES
 Corporate Identity No: L24231TN1958PLC003647
 Registered Office: No.6, Cathedral Road, Chennai 600086 Tamil Nadu, India
 Tel. No.: 044-28116106; Fax: 044-286116387
 Company Secretary & Compliance Officer: S Kalyanaraman
 E-mail: info@ttkhealthcare.com; Website: www.ttkhealthcare.com

This Post Offer Public Announcement dated July 27, 2023 ("Post Offer PA") is being issued by Inga Ventures Private Limited for and on behalf of the Promoters of TTK Healthcare Limited ("Company" or "Target Company") viz., Mr. T T Jagannathan, Mr. T T Raghunathan and T T Krishnamachari & Co., represented by its Partners - Mr. T T Jagannathan, Mr. T T Raghunathan, Mrs. Latha Jagannathan, Mrs. Bhanu Raghunathan, Mr. T T Mukund, Mr. T T Lakshman, Mr. T T Venkatesh and Mr. T T Sriram (hereinafter referred to as **T T Krishnamachari & Co. and together with Mr. T T Jagannathan and Mr. T T Raghunathan referred to as "Acquirers"**) to the public shareholders of TTK Healthcare Limited ("Company") in respect of the proposed acquisition and consequent voluntary delisting of the fully paid up equity shares of the Company with a face value of INR. 10 each ("Equity Shares") from the BSE Limited ("BSE"), the National Stock Exchange of India Limited ("NSE") (collectively referred to as the "Stock Exchanges"), pursuant to applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("Delisting Regulations") ("Delisting Offer").

This Post Offer PA is in continuation of and should be read in conjunction with the Initial Public Announcement dated April 05, 2023 ("Initial Public Announcement"), Detailed Public Announcement dated July 12, 2023 and published on July 13, 2023 ("Detailed Public Announcement") in Business Standard - English (All editions), Business Standard - Hindi (All editions), Mumbai Laksahdeep - Marathi (Mumbai edition), the Letter of Offer dated July 12, 2023 and the Bid Form ("Letter of Offer") dispatched to public shareholders on July 15, 2023. Capitalized terms used in this Post Offer PA and not defined herein shall have the same meaning as ascribed to it in the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and the Letter of Offer.

The Acquirers had issued the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and Letter of Offer to acquire up to 35,94,493 Equity Shares representing 25.44% of the total issued equity share capital ("Offer Shares") of the Company from the public shareholders as defined under Regulation 2(1)(t) of the Delisting Regulations ("Public Shareholders") in accordance with the Delisting Regulations and on the terms and conditions set out in the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and Letter of Offer. The Public Shareholders holding Equity Shares of the Company were invited to tender their Equity Shares ("Bids") pursuant to the reverse book-building process as prescribed in the Delisting Regulations through the Stock Exchange Mechanism made available by BSE and NSE during the Bid Period starting from Thursday, July 20, 2023 and ending on Wednesday, July 26, 2023 in accordance with the Delisting Regulations.

1. FAILURE OF THE DELISTING OFFER

1.1. The total number of Offer Shares validly tendered by the Public Shareholders in the Delisting Offer is **17,03,482** Offer Shares, which is less than the minimum number of Offer Shares required to be accepted by the Acquirers in order for the Delisting Offer to be successful in terms of Regulation 21 of the Delisting Regulations. **Thus, the Delisting Offer is deemed to have failed in terms of Regulation 21(1)(a) of the Delisting Regulations.**

1.2. Accordingly, the Acquirers will not acquire any Equity Shares tendered by the Public Shareholders in the Delisting Offer and the Equity Shares of the Company will continue to remain listed on the Stock Exchanges. Further, no final application shall be made to the Stock Exchanges for delisting the Equity Shares in terms of provisions of the Delisting Regulations.

1.3. Pursuant to Regulation 23(2) of the Delisting Regulations, the equity shares tendered/ offered in terms of the Schedule II of the Delisting Regulations, were processed to be released on the date of disclosure of the outcome of reverse book building process i.e. Wednesday, July 26, 2023.

1.4. Link Intime India Private Limited, Registrar to the Delisting Offer, had confirmed the dispatch of the Letter of Offer to all the Public Shareholders as on the Specified Date. i.e. Wednesday, July 12, 2023.

If the shareholders have any query with regard to the Delisting Offer, they should consult the Manager to the Offer or the Registrar to the Offer. All other terms and conditions of the Delisting Offer as set forth in the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and the Letter of Offer remain unchanged. This Post Offer PA is also expected to be available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com).

MANAGER TO THE OFFER

INGA VENTURES PRIVATE LIMITED
 1229, Hubtown Solaris, N.S. Phadke Marg, Opp. Telli Galli, Andheri (E) - 400 069, Mumbai, Maharashtra, India
 Telephone: 022 68540808
 Email: ttk.delisting@ingaventures.com,
 Investor Grievance Email: investors@ingaventures.com
 Contact Person: Kavita Shah
 Website: www.ingaventures.com
 SEBI Registration No.: INM000012698

REGISTRAR TO THE OFFER

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED
 CIN: U67190MH1999PTC118368
 C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083
 Tel. No.: +91 8108114949; Fax: +91 22 49186060
 Contact person: Mr Sumeet Deshpande
 Email: ttkhealthcare.delisting@linkintime.co.in
 Website: www.linkintime.co.in
 SEBI Registration Number: INR000004058

For and on behalf of Acquirers

Sd/-
 Mr. T T Jagannathan

Sd/-
 Mr. T T Raghunathan

For an on behalf of
 M/s T T Krishnamachari & Co.
 Sd/-
 Mr. T T Raghunathan
 Authorised Signatory

Place : Chennai
 Date : 27/07/2023

ORACLE
ORACLE FINANCIAL SERVICES SOFTWARE LIMITED
 Registered Office: Oracle Park, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063
 Tel: + 91 22 6718 3000 Fax: + 91 22 6718 3001 CIN: L72200MH1989PLC053666
 Website: www.oracle.com/financialservices E-mail: investors-vp-ofss_in_grp@oracle.com

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS
FOR THE THREE MONTH PERIOD ENDED JUNE 30, 2023
 (₹ in million, except per share data)

Particulars	Three month period ended June 30, 2023	Year ended March 31, 2023	Three month period ended June 30, 2022
Total Income from Operations	14,624.19	56,983.09	14,024.60
Net Profit for the period before tax	7,067.45	25,699.04	6,788.25
Net Profit for the period	5,009.82	18,061.41	4,917.55
Total Comprehensive Income for the period after tax	4,913.49	19,165.61	5,195.78
Equity Share Capital	432.46	431.99	431.72
Reserves excluding revaluation reserve	74,157.08	74,157.08	70,565.71
Earnings per equity share (face value ₹ 5 each, fully paid)			
(a) Basic (in ₹)	57.94	209.14	56.97
(b) Diluted (in ₹)	57.67	208.25	56.76

Notes to financial results:

1. The above unaudited consolidated financial results for the three month period ended June 30, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on July 26, 2023. The statutory auditors have expressed an unmodified review conclusion on these results.

2. **Unaudited standalone results for the three month period ended June 30, 2023** (₹ in million)

Particulars	Three month period ended June 30, 2023	Year ended March 31, 2023	Three month period ended June 30, 2022
Total Income from Operations	11,170.14	42,555.81	10,587.81
Net profit before tax for the period	6,137.09	23,431.98	5,870.79
Net profit for the period	4,549.52	17,725.08	4,392.46

3. The information provided above is the extract of the detailed format of the Financial Results of the Company for the three month period ended June 30, 2023, filed with the stock exchanges under the regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the three month period ended June 30, 2023 are available on the stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website at www.oracle.com/financialservices.

For and on behalf of the Board of Directors
Oracle Financial Services Software Limited
Chaitanya Kamat
 Managing Director & Chief Executive Officer
 DIN: 00969094

Mumbai, India
 July 26, 2023



MUTUAL FUNDS
Sahi Hai

uti
UTI Mutual Fund

Haq, ek behtar zindagi ka.

NOTICE
UTI Mutual Fund

NOTICE is hereby given to all investor(s)/Unit holder(s) of schemes of UTI Mutual Fund ('Fund') that in accordance with Regulation 56 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF2-CIR/P/2018/92 dated June 5, 2018, the 'Annual Report' and 'Abridged Annual Report' of all Schemes for the year ended March 31st, 2023 have been hosted on our website viz. www.utimf.com and on website of AMFI viz. www.amfiindia.com

Investors can also request for a physical copy of the 'Abridged Annual Report' through any of the following means:

- SMS:** Send SMS to '5607090' from investor's registered mobile number. SMS format **AAR <Folio>** Example AAR 123456789 to 5607090.
- Telephone:** Give a call to our Contact Centre on 18002661230 (Toll Free). Landline-022-62278000
- Email:** Send an email to 'service@uti.co.in'
- Letter:** Submit a request letter at any of UTI UFCs or OPAs quoting your folio no. List of UFCs available at www.utimf.com.

Any queries/clarifications in this regard may be addressed to:

UTI Asset Management Company Ltd.
CIN: L65991MH2002PLC137867
Investment Manager for UTI Mutual Fund
UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400051

Mumbai
July 27, 2023 Toll Free No.: 1800 266 1230 Website: www.utimf.com

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI NISM certified Mutual Fund distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Union Mutual Fund
Union Asset Management Company Private Limited
Investment Manager for Union Mutual Fund

Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201
Registered Office: Unit 503, 5th Floor, Leela Business Park, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059
• Toll Free No. 1800 2002 268/1800 5722 268; • Non Toll Free. 022-67483333;
• Fax No: 022-67483402; • Website: www.unionmf.com; • Email: investorcare@unionmf.com

Union Mutual Fund

NOTICE TO ALL INVESTORS / UNITHOLDERS

NOTICE is hereby given to the Investors / Unit Holders of all the Scheme(s) of Union Mutual Fund that, in accordance with the provisions of Regulation 56(1) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with paragraph 5.4 of SEBI Master Circular for Mutual Funds dated May 19, 2023, **Union Asset Management Company Private Limited ("the AMC") has hosted a soft copy of the Scheme wise Annual Report of all the Schemes of Union Mutual Fund for the financial year ended March 31, 2023 on its website viz www.unionmf.com and on AMFI's website viz www.amfiindia.com.** The Investors/Unitholders can view and download the Scheme wise Annual Report from the website of the AMC and AMFI.

Unit holders may also request for a physical or electronic copy of the Scheme wise Annual Report by writing to the AMC at the email address investorcare@unionmf.com or calling the AMC on the toll-free number 18002002268 / 18005722268 or submitting a written request at any of the official points of acceptance of Union Mutual Fund.

For Union Asset Management Company Private Limited
(Investment Manager for Union Mutual Fund)

Place: Mumbai Sd/-
Date: July 27, 2023 Authorised Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Statutory Details: Constitution: Union Mutual Fund has been set up as a Trust under the Indian Trusts Act, 1882; **Sponsors:** Union Bank of India and Dai-ichi Life Holdings, Inc.; **Trustee:** Union Trustee Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198198], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability; **Investment Manager:** Union Asset Management Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability.

Copy of all Scheme Related Documents can be obtained from any of our AMC offices/ Customer Service Centers/ distributors as well as from our website www.unionmf.com.

POST OFFER PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF

TTK HEALTHCARE LIMITED
FOR DELISTING OF EQUITY SHARES
Corporate Identity No: L24231TN1958PLC003647
Registered Office: No.6, Cathedral Road, Chennai 600086 Tamil Nadu, India
Tel. No.: 044-28116106; Fax: 044-286116387
Company Secretary & Compliance Officer: S Kalyanaraman
E-mail: info@ttkhealthcare.com; Website: www.ttkhealthcare.com

This Post Offer Public Announcement dated July 27, 2023 ("Post Offer PA") is being issued by Inga Ventures Private Limited for and on behalf of the Promoters of TTK Healthcare Limited ("Company" or "Target Company") viz., Mr. T T Jagannathan, Mr. T T Raghunathan and T T Krishnamachari & Co., represented by its Partners - Mr. T T Jagannathan, Mr. T T Raghunathan, Mrs. Latha Jagannathan, Mrs. Bhanu Raghunathan, Mr. T T Mukund, Mr. T T Lakshman, Mr. T T Venkatesh and Mr. T T Sriram (hereinafter referred to as **T T Krishnamachari & Co. and together with Mr. T T Jagannathan and Mr. T T Raghunathan referred to as "Acquirers"**) to the public shareholders of TTK Healthcare Limited ("Company") in respect of the proposed acquisition and consequent voluntary delisting of the fully paid up equity shares of the Company with a face value of INR. 10 each ("Equity Shares") from the BSE Limited ("BSE"), the National Stock Exchange of India Limited ("NSE") (collectively referred to as the "Stock Exchanges"), pursuant to applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("Delisting Regulations") ("Delisting Offer").

This Post Offer PA is in continuation of and should be read in conjunction with the Initial Public Announcement dated April 05, 2023 ("Initial Public Announcement"), Detailed Public Announcement dated July 12, 2023 and published on July 13, 2023 ("Detailed Public Announcement") in Business Standard – English (All editions), Business Standard – Hindi (All editions), Mumbai Laksahdeep - Marathi (Mumbai edition), the Letter of Offer dated July 12, 2023 and the Bid Form ("Letter of Offer") dispatched to public shareholders on July 15, 2023. Capitalized terms used in this Post Offer PA and not defined herein shall have the same meaning as ascribed to it in the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and the Letter of Offer.

The Acquirers had issued the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and Letter of Offer to acquire up to 35,94,493 Equity Shares representing 25.44% of the total issued equity share capital ("Offer Shares") of the Company from the public shareholders as defined under Regulation 2(1)(t) of the Delisting Regulations ("Public Shareholders") in accordance with the Delisting Regulations and on the terms and conditions set out in the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and Letter of Offer. The Public Shareholders holding Equity Shares of the Company were invited to tender their Equity Shares ("Bids") pursuant to the reverse book-building process as prescribed in the Delisting Regulations through the Stock Exchange Mechanism made available by BSE and NSE during the Bid Period starting from Thursday, July 20, 2023 and ending on Wednesday, July 26, 2023 in accordance with the Delisting Regulations.

1. FAILURE OF THE DELISTING OFFER

1.1. The total number of Offer Shares validly tendered by the Public Shareholders in the Delisting Offer is **17,03,482** Offer Shares, which is less than the minimum number of Offer Shares required to be accepted by the Acquirers in order for the Delisting Offer to be successful in terms of Regulation 21 of the Delisting Regulations. **Thus, the Delisting Offer is deemed to have failed in terms of Regulation 21(1)(a) of the Delisting Regulations.**

1.2. Accordingly, the Acquirers will not acquire any Equity Shares tendered by the Public Shareholders in the Delisting Offer and the Equity Shares of the Company will continue to remain listed on the Stock Exchanges. Further, no final application shall be made to the Stock Exchanges for delisting the Equity Shares in terms of provisions of the Delisting Regulations.

1.3. Pursuant to Regulation 23(2) of the Delisting Regulations, the equity shares tendered/ offered in terms of the Schedule II of the Delisting Regulations, were processed to be released on the date of disclosure of the outcome of reverse book building process i.e. Wednesday, July 26, 2023.

1.4. Link Intime India Private Limited, Registrar to the Delisting Offer, had confirmed the dispatch of the Letter of Offer to all the Public Shareholders as on the Specified Date. i.e. Wednesday, July 12, 2023.

If the shareholders have any query with regard to the Delisting Offer, they should consult the Manager to the Offer or the Registrar to the Offer. All other terms and conditions of the Delisting Offer as set forth in the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and the Letter of Offer remain unchanged. This Post Offer PA is also expected to be available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com).

MANAGER TO THE OFFER

INGA VENTURES PRIVATE LIMITED
1229, Hubtown Solaris, N.S. Phadke Marg, Opp. Telli Galli, Andheri (E) - 400 069, Mumbai, Maharashtra, India
Telephone: 022 68540808
Email: ttch.delisting@ingaventures.com,
Investor Grievance Email: investors@ingaventures.com
Contact Person: Kavita Shah
Website: www.ingaventures.com
SEBI Registration No.: INM000012698

REGISTRAR TO THE OFFER

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED
CIN: U67190MH1999PTC118368
C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083
Tel. No.: +91 8108114949; Fax: +91 22 49186060
Contact person: Mr Sumeet Deshpande
Email: tthealthcare.delisting@linkintime.co.in
Website: www.linkintime.co.in
SEBI Registration Number: INR000004058

For and on behalf of Acquirers

Sd/-
Mr. T T Jagannathan

Sd/-
Mr. T T Raghunathan

For an on behalf of M/s T T Krishnamachari & Co.

Sd/-
Mr. T T Raghunathan
Authorised Signatory

Place: Chennai
Date: 27/07/2023

PRESSMAN

सिडबी
भारतीय लघु उद्योग विकास बैंक
अभिलेख की अभिव्यक्ति हेतु अनुरोध

भारतीय लघु उद्योग विकास बैंक(सिडबी), विकास एवं प्रभाव कार्यक्रम उद्योग के अंतर्गत "प्रभाव आकलन/मूल्यांकन सेवाओं" हेतु एजेंसियों को सूचीबद्ध करने के लिए पात्र/इच्छुक एजेंसियों से 'अभिलेख की अभिव्यक्ति हेतु अनुरोध' आमंत्रित करता है।

विस्तृत 'अभिलेख की अभिव्यक्ति हेतु अनुरोध' दस्तावेज के लिए कृपया हमारी वेबसाइट <https://www.sidbi.in/en/tenders/> या <https://eprocure.gov.in/epublish/app> देखें।

*अभिलेख की अभिव्यक्ति हेतु अनुरोध प्रस्तुत करने की अंतिम तिथि 18/08/2023 है। परिशिष्ट/ शुद्धिपत्र, यदि कोई हुआ तो, केवल उपर्युक्त वेबसाइट पर ही प्रकाशित किए जाएंगे।

रक्षा इलेक्ट्रॉनिक्स से कहीं अधिक

भारत इलेक्ट्रॉनिक्स
BHARAT ELECTRONICS
QUALITY, TECHNOLOGY, INNOVATION

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
(रक्षा मंत्रालय के अधीन भारत सरकार का उद्यम)
(सी.ओ.ई.एन. : L32309KA1954GOI000787)

पंजीकृत व कार्पोरेट कार्यालय - आउटर रिंग रोड, नागवारा, बेंगलूर - 560 045.
ईमेल - secretary@bel.co.in, वेबसाइट - www.bel-india.in, दूरभाष - 080-25039300, फैक्स - 080-25039266

NOTICE

Disclosure of Annual Report and Abridged Annual Report for the schemes of NJ Mutual Fund ("the Fund")

Notice is hereby given to all unitholders that in accordance with Regulation 56(1) of the SEBI(Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 5, 2018 on 'Go Green Initiative in Mutual Funds', the Annual Report and Abridged Annual Report for the schemes of NJ Mutual Fund ("the Fund") for the financial year ended March 31, 2023 has been hosted on the website of the Fund viz. www.njmutualfund.com and on the website of AMFI viz. www.amfiindia.com. Investors may accordingly view / download the reports from the website of the Fund.

Unitholders can also submit a request for an electronic copy or physical copy of the Annual Report and Abridged Annual Report for the scheme of NJ Mutual Fund through the following modes:

- Call Customer Care at 18605002888 / 040-49763510 from 9.00 am to 7.00 pm (Monday to Saturday); or
- Send us an e-mail at customercare@njmutualfund.com from registered e-mail id; or
- Submit a written request letter at any of the Investor Service Centres (ISC) of NJ Mutual Fund.

For NJ Asset Management Private Limited
Investment Manager of NJ Mutual Fund
Sd/-
Rajiv Shastri
Date: July 27, 2023 Director and Chief Executive Officer
Place: Mumbai (DIN: 02143422)

For further details, please contact: NJ Asset Management Private Limited (CIN U67100GJ2005PTC046959) Registered office: Block No. 601, 3rd Floor, C Tower, Udhna Udyognagar Sangh Commercial Complex, Central Road No.10, Udhna, Surat - 394210, Gujarat. Telephone Number - 0261 4025901. Corporate office: Unit no. 101A, 1st floor, Hallmark Business Plaza, Bandra (East), Mumbai - 400051. Telephone number: 022 68940000/1860 500 2888 / 040-49763510 Email id: customercare@njmutualfund.com Website: <https://www.njmutualfund.com>

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

दिनांक 30.06.2023 को समाप्त तिमाही के स्टैंडअलोन एवं समेकित लेखा अपरीक्षित वित्तीय परिणामों का सार
(₹ लाख में)

क्र. सं.	विवरण	स्टैंडअलोन				समेकित			
		समाप्त तिमाही		समाप्त वर्ष		समाप्त तिमाही		समाप्त वर्ष	
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		(लेखा अपरीक्षित)	(लेखा परीक्षित)	(लेखा अपरीक्षित)	(लेखा परीक्षित)	(लेखा अपरीक्षित)	(लेखा परीक्षित)	(लेखा अपरीक्षित)	(लेखा परीक्षित)
1.	प्रचालनों से कुल राजस्व	3,51,084	6,45,658	3,11,278	17,64,620	3,53,294	6,47,912	3,14,061	17,73,444
2.	कर तथा असाधारण मदों से पहले अर्ज का निवल लाभ	70,375	1,78,149	57,810	3,98,488	70,273	1,78,156	50,424	3,92,291
3.	कर से पहले तथा असाधारण मदों के बाद अर्ज का निवल लाभ	70,375	1,78,149	57,810	3,98,488	70,273	1,78,156	50,424	3,92,291
4.	कर और असाधारण मदों के बाद अर्ज का निवल लाभ	53,084	1,36,536	43,149	3,00,667	53,860	1,38,201	36,633	2,98,624
5.	अर्ज का कुल व्यापक आय [जिसमें अर्ज का लाभ (कर के बाद) और अन्य व्यापक आय (कर के बाद) शामिल हैं]	59,047	1,17,082	50,520	2,84,043	59,823	1,18,768	44,005	2,82,022
6.	चुकता इक्विटी शेयर पूंजी	73,098	73,098	24,366	73,098	73,098	73,098	24,366	73,098
7.	अन्य इक्विटी, पुनर्मुल्यांकन प्रारक्षणों को छोड़कर	-	-	-	12,85,101	-	-	-	13,13,065
8.	प्रति शेयर अर्जन (₹ 1/- प्रत्येक, वार्षिकीकृत नहीं) (सतत् और बंद प्रचालनों के लिए) मूल व परिवर्तित (₹ में)	0.73	1.86	0.59	4.11	0.74	1.90	0.50	4.09

नोट-

- उपर्युक्त विवरण सेबी (सूचीकरण की बाध्यताएँ एवं प्रकटन की अपेक्षाएँ) विनियम, 2015 के विनियम 33 के तहत स्टॉक एक्सचेंजों में दाखिल तिमाही / वार्षिक वित्तीय परिणामों के विस्तृत प्रारूप का सार है। तिमाही / वार्षिक वित्तीय परिणामों का संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजों की वेबसाइटों (www.bseindia.com और www.nseindia.com) और कंपनी की वेबसाइट (www.bel-india.in) पर उपलब्ध है।
- प्रति शेयर अर्जन (ईपीएस) को सितंबर 2022 माह के दौरान ₹.1/- (₹. एक) प्रत्येक के 4873185886 बोनस शेयर 2:1 के अनुपात में यानी प्रत्येक पूर्ण चुकता इक्विटी शेयर के लिए दो इक्विटी शेयर जारी करने के कारण 30.06.2022 को रिपोर्ट की गई पिछली अवधि के लिए समायोजित किया गया है।
- वित्तीय परिणामों के उपर्युक्त विवरणों की समीक्षा लेखापरीक्षा समिति द्वारा की गई और 27 जुलाई, 2023 को आयोजित निदेशक मंडल की बैठक में इसे अनुमोदित किया गया।

निदेशक मंडल के लिए तथा उसकी ओर से
हस्ताक्षर/-
भानु प्रकाश श्रीवास्तव
अध्यक्ष व प्रबंध निदेशक (अतिरिक्त प्रभार)

स्थान- बेंगलूर
दिनांक- 27 जुलाई, 2023

PUBLIC NOTICE

Take notice that My Clients, 1) MRS. ARUNA MADHAVA MURTHY 2) MR. ABHIJIT MADHAVA MURTHY 3) MR. AVINASH MADHAVA MURTHY have instructed me to invite objection in respect of FLAT NO.101/E-WING & FLAT NO. 102/E-WING ON THE FIRST FLOOR OF BUILDING KNOWN AS UNIQUE AURUM-II CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at POONAM GARDEN, MIRA-BHAYANDER ROAD, MIRA ROAD (EAST), THANE-401107 (here referred to as the "said flats"), In Short. LATE MR. MADHAVA S H M MURTHY was originally a joint member of Unique Aurum-II Co-Operative Housing Society Ltd. situated at Poonam Garden, Mira-Bhayander Road, Mira Road (East), Thane-401107, who died on 31-03-2023 and left behind only Three Legal Heirs including 1) MRS. ARUNA MADHAVA MURTHY (Wife) 2) MR. ABHIJIT MADHAVA MURTHY (Son) 3) MR. AVINASH MADHAVA MURTHY (Son) and MRS. ARUNA MADHAVA MURTHY (Wife) has applied for the sole membership to the said Unique Aurum-II Co-Operative Housing Society Ltd. situated at Poonam Garden, Mira-Bhayander Road, Mira Road (East), Thane-401107 for transfer of the aforesaid flats in her sole name and the Other Legal Heirs including 1) MR. ABHIJIT MADHAVA MURTHY 2) MR. AVINASH MADHAVA MURTHY have consented for the same.

Any person or persons having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 Days along with the supporting documents to the undersigned at B-706, Asmita Regency-I, Naya Nagar, Mira Road(East), Thane-401107 within Fifteen Days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned.

Date: 28-07-2023
Place: Mira Road
Sd/-
ADV. RAMSHA KHATIB (B.L.S. LL.B)
Mob. : 9821715184

जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय
महाराष्ट्र राज्य विमर कृषी सहकारी संस्था लि. मुंबई
यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, गुणी कृपा को-ऑप हीटिंग
सोसायटी, हनुमान चौक, नवरा रोड, मुंबई-४०००८१.

पारिजात को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
पत्ता:- साईप्रसाद शांति कॉम्प्लेक्स, शां. क्र. २८,
प्लॉट क्र. १७, सेक्टर- ८, केळूळ, नवी मुंबई- ४००७०६,
..... अर्जदार

अ. क्र.	जाव देण्याचे नाव	नव्वा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाव देणार क्र.
१	सौ. जयश्री सुनिल शिंदे	२५/०५/२०२३	२६८१/२०२३	४७६४४९९	२
२	श्री. प्रमोद पांडुरंग घनवट	२५/०५/२०२३	२६८१/२०२३	४७६४४९९	४

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समस्त पाठविल्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समस्त रजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समस्त देण आहेत. उरमिदित अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जाताने दिनांक ०४/०८/२०२३ रोजी दुसरी १२:०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांवर आणण या कार्यालयात हजर राहणे.

या नोटीसद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील ताखेस आणणे वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील ताखेस तय्युदी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव स्व समजाव्यात येईल. म्हणून आज दिनांक १४/०७/२०२३ रोजी माझे सौ व कार्यालयाचे मुद्रेशे दिली आहे.

सही /-
(अनवरकृपामा बालके)
उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)
महाराष्ट्र राज्य विमर कृषी सहकारी
पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.



शिवका

जाहीर अधिसूचना
(इससाल्कहसी अॅण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (बॉलेन्टरी लिक्विडेशन प्रोसेस)
रेग्युलेशन, २०१७ चे नियम १४ अन्वये)

आयएलपी ३ इंडिया १ प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

क्र.	कांयोरट व्यक्तीचे नाव	आयएलपी ३ इंडिया १ प्रायव्हेट लिमिटेड
१	कांयोरट व्यक्तीची स्थाना तारीख	२३ ऑगस्ट, २०१९
२	कांयोरट व्यक्तीची स्थाना तारीख	२३ ऑगस्ट, २०१९
३	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कांयोरट व्यक्तीची स्थाना	कंपनी निबंधक, मुंबई, महाराष्ट्र
४	कांयोरट व्यक्तीचे कांयोरट ओळख/ मर्यादित-सुचित ओळख क्रमांक	युएफ३०१एमएच२०१९एफटीसी३२९७२१
५	कांयोरट व्यक्तीचे नोंदीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय पत्ता	वन वर्ल्ड सेंटर, ११वा मजला, टॉवर २ए, सेनापती बापट नॉ, मुंबई, महाराष्ट्र-४०००१३.
६	कांयोरट व्यक्तीच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	२६ जुलै, २०२३
७	नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, दुर्घटनी क्रमांक व परिसमापकाचे नोंद क्रमांक	श्री. दिलीपकुमार नटरमलाल जागड ८०३/८०४, असोक हाईस्ट, सरस्वती अपार्टमेंट सोमोर, निकलस बाडी रोड, भुटा शाळेजवळ, जुना नगर क्रॉस रोड, मुंबई, महाराष्ट्र-४०००६९. dilipjagad@hotmail.com +९१-९८२९१४२५८७७, आयबीबीआय/आयपीए-००९/आयपी-बी००२३३/ २०१७-२०१८/१०४६२
८	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	२४ ऑगस्ट, २०२३

येथे सूचना देण्यात येत आहे की, आयएलपी ३ इंडिया १ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या रेव्हिंक परिसमापनास २५ जुलै, २०२३ पासून प्रारंभ झाला आहे.

आयएलपी ३ इंडिया १ प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.७ मध्ये नमूद परिसमापकाकडे २४ ऑगस्ट, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे.

आर्थिक धनकांनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर भागधारकांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिगतः टपालद्वारे किंवा विद्युत स्वरूपातच सादर करावेत. दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास देवाळ्यात कारवाई केली जाईल.

परिसमापकाचे नाव व स्वाक्षरी
सही /-
दिलीपकुमार नटरमलाल जागड
दिनांक: २६ जुलै, २०२३
नोंदीकृत क्र.आयबीबीआय/आयपीए-००९/आयपी-बी००२३३/
२०१७-२०१८/१०४६२

केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड

इंग्ल-७९, केमबॉण्ड सेंटर, एमआयडीसी, महार, नवी मुंबई-४००७१०. दूर. +९१-२२-६२६४३०००, फॅक्स+९१-२२-२७६८१२४४, ई-मेल: cs@chembondindia.com, वेबसाईट: www.chembondindia.com
सीआयएन: प्ल२४१००एमएच२१७५पीएलसी०१८२३५

४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वॉटिंग व पुस्तक बंद करणाऱ्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की:

- केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) अगिवा, १९ ऑगस्ट, २०२३ रोजी स.१०.३०वा. ४८व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करणाऱ्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर दृकश्राव्य माध्यमाने (ओएचवीएम) होणार आहे.
- सहकार मंत्रालयाचे सर्वसाधारण परिषद आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरित परिषदकानुसार ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वार्षिकरिता कंपनीचे ४८वे वार्षिक अहवालासह एजीएम घेण्याची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना २६ जुलै, २०२३ रोजी विद्युत स्वरूपाने (ई-मेल) ने पाठविले आहे. एजीएम समाप्त झाल्यावर वार्षिक अहवाल कंपनीच्या www.chembondindia.com आणि वीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ (कायदा) सहायकारिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१५ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिकारमेंट्स) रेग्युलेशन २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या नियम ४४ नुसार नोंद दिनांक शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमेंट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना रिमोट ई-वॉटिंग प्रणालीने (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून ई-वॉटिंग) तसेच एजीएम दरम्यान ई-वॉटिंग (यापुढे एकत्रित ई-वॉटिंग) वापरून नॅशनल सिस्कुयुरिटी डिपॉझिटरी (इंडिया) लिमिटेड (एएसएडीएल) च्या विद्युत मतदान प्रणालीने ४८व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरूपात त्यांचे मत देता येईल. नोंद तारीख शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२३ रोजी डेवीदारद्वारे तयार केलेल्या लाभाभाषी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तीची नावे नमुद आहेत त्यांना ई-वॉटिंगचा अधिकार असेल. नोंद दिनांक शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२३ रोजी कंपनीचे भरणा केलेले सभाभाग भांडवलगत त्यांचे शेअर्सच्या अधिकारावर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. ई-वॉटिंगची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. एजीएमची सूचना एएसएडीएलच्या <https://evoting.nsdl.com> वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- रिमोट ई-वॉटिंग शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३ रोजी सार्व.५.००वा. समाप्त होईल. जर कोणी व्यक्ती वार्षिक अहवाल व सूचना विद्युत स्वरूपाने सादरवित्यांतर आणि नोंद तारीख अर्थात शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२३ रोजी शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्यास त्यांनी एजीएम सूचनेत नमुद माहितीचे पालन करावे किंवा cs@chembondindia.com व evoting@nsdl.co.in वर विनंती अर्ज पाठवावा. तथापि जर सदस्य रिमोट ई-वॉटिंगकरिता लिंक इनट्राईसह यापूर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.
- ज्या व्यक्तीचे ई-मेल कंपनीकडे लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी नोंद नसल्यास त्यांनी सूचनेत नमुद आवश्यक दस्तावेजांसह cs@chembondindia.com वर ई-मेल लिहून कळवावे.
- सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की: (१) मतदानाकरिता वरील टीप ४ मध्ये नमुद दिनांक व वेळेनंतर लिंक एएसएडीएलद्वारे नोंद ई-वॉटिंग बंद केले जाईल. (२) सदस्याने उदावार दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. (३) मतदानाची सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि जे सदस्य एजीएममध्ये व्हीसी सुविधेने उपस्थित असतील, ज्यांनी उदावार रिमोट ई-वॉटिंगने मत दिलेले नसेल व त्यांना असे करण्यास रोखले नसल्यास त्यांना एजीएममध्ये ई-वॉटिंग प्रणालीने उदावार व्हावे मत देता येईल. (४) एजीएमपूर्वी रिमोट ई-वॉटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ओएचवीएमपार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही, आणि (५) डेवीदारद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभाभाषी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तीची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वॉटिंग किंवा एजीएममध्ये ई-वॉटिंगची सुविधा उपलब्ध होईल.
- त्यांचे लाभाश स्विकृतीकरिता बँक तपशील नोंद करणाऱ्या इच्छा असणाऱ्या सदस्यांसदी तपशील सूचनेत नमुद आहे.
- ई-वॉटिंगबाबत किंवा व्हीसी/ओएचवीएमपार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत कोणी प्रश्न/तक्रार असल्यास सदस्यांनी कृपया हेलप सेक्शनअंतर्गत evoting@nsdl.co.in वर उपलब्ध ई-वॉटिंग मॅनुअल व क्रिकन्टली आन्सर्ड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्री. संजीव यादव, सहाय्यक व्यवस्थापक, एमएसएडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३, ई-मेल: evoting@nsdl.co.in किंवा कंपनीचे सक्षम अधिकारी यांना cs@chembondindia.com वर ई-मेल करावा.

कागदाच्या कलम ११ आणि त्यातील निरामाअंतर्गत व लिस्टिंग रेग्युलेशन्सचे नियम ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, एजीएम उद्देशाकरिता व लाभाश देण्याकरिता शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३ ते शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

लाभाश, एजीएममध्ये मान्य झाल्यास सोमवार, २३ ऑगस्ट, २०२३ रोजी ज्या सदस्यांची नावे ३ ऑगस्ट, २०२३ रोजी कार्यालयीन वेळ समाप्त होताना वास्तविक भाग प्रकरणात सदस्यांचे नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना वेध हस्तांतर केल्यानंतर आणि डिमेंट स्वरूपात डेवीदार प्रणालीमध्ये भागधारणा असल्यास नॅशनल सिस्कुयुरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एएसएडीएल) व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे सादर करण्यात आलेल्या तपशीलानुसार या उद्देशाकरिता नोंद दिनांक ३ ऑगस्ट, २०२३ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना दिले जाईल.

कोणी प्रश्न/पत्र व्यवहाराकरिता भागधारणा कंपनी कृपया संपर्क टीएसएम कन्स्ट्रटस प्रायव्हेट लिमिटेड, आमचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांना खालील पत्त्यावर संपर्क करावा. सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शाही मार्ग, फिरोझी (ए.), मुंबई-४०००८३. दूर. +९१-२२-६६५६८४४४, फॅक्स+०२२-६६५६८४४४, ई-मेल: cs@chembondindia.com

संचालक मंडळाच्या आदेशान्वये
केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड
सही /-
सुचिता सिंग
कंपनी सचिव
एम.क्र.६३८३७

दिनांक: नवी मुंबई
दिनांक: २७ जुलै, २०२३

SUDITI INDUSTRIES LIMITED
CIN: L19101MH1991PLC063245
Regd. Off: C-253/254, MIDC, TTC INDL. AREA, PAWNE VILLAGE, TURBHE, NAVI MUMBAI - 400 705.
Tel: 67368600/10 | E-mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in

**NOTICE TO SHAREHOLDERS
TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO
INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)**

Notice is hereby given in compliance with the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended from time to time. The said rules, inter alia contain provisions for transfer of all shares to IEPF authority in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for a period of seven consecutive years or more.

In compliance with the said rules, the required communication is being arranged to sent to the concerned shareholders electronically /physical mode who have not encashed their dividend for the financial year 2015-16 and all subsequent dividends declared and paid by the Company, advising them to claim their unclaimed dividends whose shares are liable to be transferred to IEPF and the full details of such shareholders and shares due for transfer to IEPF are available on its website at www.suditi.in. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of falling which their shares shall be transferred to IEPF. Further, it is also being informed that the Company has already transferred the Equity shares of those shareholders who have not claimed their dividend pertaining to the year 2012-13 in the year 2020 & 2013-14 in the year 2021 and 2014-15 in the year 2022 as required under the above referred rules.

The concerned shareholder (s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that upon transfer of shares of IEPF, the original share certificate (s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat form, to the extent of shares liable to be transferred shall be debited from the shareholders account.

In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends on or before 12th October 2023, the Company shall with a view to adhering with the requirements of the said Rules, transfer the shares to IEPF without any further notice to shareholders and no claim shall be against the Company in respect of the unclaimed dividend amount and shares so transferred.

The Shareholders may note that upon transfer of shares to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed back only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in Form No. IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF Website www.iepf.gov.in.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, Office No C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai-400083, Contact: +91-22-49186000/49186270; Email: nt.helpdesk@linkintime.com.

Registration of E-mail addresses:
The shareholders holding shares in physical form who have not registered their e-mail addresses with the Company, are requested to register the same for receipt of all communications including receipt of the notice of the Annual/Other General Meetings, Annual Report etc. and can register the same by sending a request to the Company's Registrar and Transfer Agents by providing their name, Folio No., scanned Copies of share certificates (front & back) self attested copy of PAN Card and self attested copy of Aadhar Card in support for registering their e-mail addresses.

For SUDITI INDUSTRIES LTD.
Sd/-
Pawan Agarwal
Director
DIN: 00808731
Place: Navi Mumbai
Date : 28.07.2023

POST OFFER PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF

TTK HEALTHCARE LIMITED
FOR DELISTING OF EQUITY SHARES
Corporate Identity No: L24231TN1958PLC003647
Registered Office: No.6, Cathedral Road, Chennai 600086 Tamil Nadu, India
Tel. No.: 044-28116106; Fax: 044-286116387
Company Secretary & Compliance Officer: S Kalyanaraman
E-mail: info@ttkhealthcare.com; Website: www.ttkhealthcare.com

This Post Offer Public Announcement dated July 27, 2023 ("Post Offer PA") is being issued by Inga Ventures Private Limited for and on behalf of the Promoters of TTK Healthcare Limited ("Company" or "Target Company") viz., Mr. T T Jagannathan, Mr. T T Raghunathan and T T Krishnamachari & Co., represented by its Partners - Mr. T T Jagannathan, Mr. T T Raghunathan, Mrs. Latha Jagannathan, Mrs. Bhanu Raghunathan, Mr. T T Mukund, Mr. T T Lakshman, Mr. T T Venkatesh and Mr. T T Sriram (hereinafter referred to as **T T Krishnamachari & Co. and together with Mr. T T Jagannathan and Mr. T T Raghunathan referred to as "Acquirers"**) to the public shareholders of TTK Healthcare Limited ("Company") in respect of the proposed acquisition and consequent voluntary delisting of the fully paid up equity shares of the Company with a face value of INR. 10 each ("Equity Shares") from the BSE Limited ("BSE"), the National Stock Exchange of India Limited ("NSE") (collectively referred to as the "Stock Exchanges"), pursuant to applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("Delisting Regulations") ("Delisting Offer").

This Post Offer PA is in continuation of and should be read in conjunction with the Initial Public Announcement dated April 03, 2023 ("Initial Public Announcement"), Detailed Public Announcement dated July 12, 2023 and published on July 13, 2023 ("Detailed Public Announcement") in Business Standard - English (All editions), Business Standard - Hindi (All editions), Mumbai Laksahdeep - Marathi (Mumbai edition), the Letter of Offer dated July 12, 2023 and the Bid Form ("Letter of Offer") dispatched to public shareholders on July 15, 2023. Capitalized terms used in this Post Offer PA and not defined herein shall have the same meaning as ascribed to it in the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and the Letter of Offer.

The Acquirers had issued the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and Letter of Offer to acquire up to 35,94,493 Equity Shares representing 25.44% of the total issued equity share capital ("Offer Shares") of the Company from the public shareholders as defined under Regulation 2(1)(t) of the Delisting Regulations ("Public Shareholders") in accordance with the Delisting Regulations and on the terms and conditions set out in the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and Letter of Offer. The Public Shareholders holding Equity Shares of the Company were invited to tender their Equity Shares ("Bids") pursuant to the reverse book-building process as prescribed in the Delisting Regulations through the Stock Exchange Mechanism made available by BSE and NSE during the Bid Period starting from Thursday, July 20, 2023 and ending on Wednesday, July 26, 2023 in accordance with the Delisting Regulations.

- FAILURE OF THE DELISTING OFFER**
 - The total number of Offer Shares validly tendered by the Public Shareholders in the Delisting Offer is **17,03,482** Offer Shares, which is less than the minimum number of Offer Shares required to be accepted by the Acquirers in order for the Delisting Offer to be successful in terms of Regulation 21 of the Delisting Regulations. **Thus, the Delisting Offer is deemed to have failed in terms of Regulation 21(1)(a) of the Delisting Regulations.**
 - Accordingly, the Acquirers will not acquire any Equity Shares tendered by the Public Shareholders in the Delisting Offer and the Equity Shares of the Company will continue to remain listed on the Stock Exchanges. Further, no final application shall be made to the Stock Exchanges for delisting the Equity Shares in terms of provisions of the Delisting Regulations.
 - Pursuant to Regulation 23(2) of the Delisting Regulations, the equity shares tendered/ offered in terms of the Schedule II of the Delisting Regulations, were processed to be released on the date of disclosure of the outcome of reverse book building process i.e. Wednesday, July 26, 2023.
 - Link Intime India Private Limited, Registrar to the Delisting Offer, had confirmed the dispatch of the Letter of Offer to all the Public Shareholders as on the Specified Date. i.e. Wednesday, July 12, 2023.

If the shareholders have any query with regard to the Delisting Offer, they should consult the Manager to the Offer or the Registrar to the Offer. All other terms and conditions of the Delisting Offer as set forth in the Initial Public Announcement, Detailed Public Announcement and the Letter of Offer remain unchanged. This Post Offer PA is also expected to be available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com).

MANAGER TO THE OFFER	
	INGA VENTURES PRIVATE LIMITED 1229, Hubtown Solaris, N.S. Phadke Marg, Opp. Telli Galli, Andheri (E) - 400 069, Mumbai, Maharashtra, India Telephone: 022 68540808 Email: ttk.delisting@ingaventures.com , Investor Grievance Email: investors@ingaventures.com Contact Person: Kavita Shah Website: www.ingaventures.com SEBI Registration No.: INM000012698
REGISTRAR TO THE OFFER	
	LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED CIN: U67190MH1999PTC118368 C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 Tel. No.: +91 8108114949; Fax: +91 22 49186060 Contact person: Mr Sumeet Deshpande Email: ttkhealthcare.delisting@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in SEBI Registration Number: INR000004058

For and on behalf of Acquirers
Sd/-
Mr. T T Jagannathan
Sd/-
Mr. T T Raghunathan
For and on behalf of
M/s T T Krishnamachari & Co.
Sd/-
Mr. T T Raghunathan
Authorised Signatory
Place : Chennai
Date : 27/07/2023